

FIRST INFORMATION REPORT

(Under Section 173 B.N.S.S)

प्रथम खबर अहवाल

(कलम बी एन एस एस १७३ च्या अंतर्गत)

1. District (जिल्हा): ठाणे शहर**P.S.(ठाणे):** हिललाईन**FIR No.(प्रथम खबर क्र.):** 0604**Year (वर्ष):** 2024**Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ):** 01/08/2024 19:21

2.	S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
	1	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	305(c)
	2	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	324(4)
	3	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	352
	4	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	3(5)

3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):**1. Day(दिवस):** गुरुवार**Date From (दिनांक पासून):** 01/08/2024**Time Period** पहर 1**Date To (दिनांक पर्यंत):** 01/08/2024**(कालावधी):****Time From (वेळेपासून):**

03:00 बजे

Time To (वेळेपर्यंत):

03:00 बजे

(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):**Date (दिनांक):** 01/08/2024**Time (वेळ):** 19:12 बजे**(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):****Entry No. (नोंद क्र.):** 033**Date & Time (दिनांक आणि वेळ):** 01/08/2024 19:21 बजे**4. Type of Information (माहितीचा प्रकार):** लेखी**5. Place of Occurrence (घटनास्थळ):****1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):**

पूर्व, 1 किमी

Beat No. (बिट क्र.):**(b) Address (पत्ता):** नेहरूगार्डन जवळ, उल्हासनगर 05**(c) In case, outside the limit of this Police Station, then****(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):****Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):****District(State) (जिल्हा(राज्य)):**

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

(a) Name (नाव): विजय सेवकराम राजानी

(b) Father's/Husband's Name (वडील / पती चे नाव) :

(c) Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष): 1982

(d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत

(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):

(f) Passport No. (पारपत्र क्र.):

Date of Issue (दिल्याची तारीख):

Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

(g) ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

(h) Address (पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	बरेक नं 1952, रूम नं 01, नेहरूगार्डन जवळ, उल्हासनगर 05, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	बरेक नं 1952, रूम नं 01, नेहरूगार्डन जवळ, उल्हासनगर 05, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत

(i) Occupation (व्यवसाय):**(j) Phone number (फोन नं.):**

Mobile (मोबाइल नं.): 91-7385143808

7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या / संशयीत/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	राजकुमार			1. उल्हासनगर 5, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत
2	अनोळखी 1			
3	अनोळखी 2			

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):**9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):**

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value(In Rs/-) (मुल्य (रु.
-------------------	--------------------------------------	------------------------------------	---------------------	-------------------------------

10 Total value of property (In Rs/-)

(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

11. Inquest Report / U.D. case No., if any

(इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यु प्रकरण क्र., जर असल्यास):

S.No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.क्र.)
-------------------	-----------------------------------

12. First Information contents (प्रथम खबर हकीकत):

जबाब दिनांक 01/08/2024

मी विजय सेवकराम राजानी, वय: 42 वर्षे, धंदा: जिन्स पॅकिंग, रा. बॅरेक नं. 1952, रूम नं. 01 नेहरूगार्डन जवळ, उल्हासनगर 05 मोबा. नं. 7385143808 समक्ष हिललाईन पोलीस ठाण्यात हजर राहून जबाब लिहून देतो की,

मी वरीलप्रमाणे असून वर नमुद पत्त्यावर लहाणपणापासून एकत्र कुटुंबासह राहण्यास असून घराशेजारीच आमचे जिन्स पॅकिंगचे दुकान आहे. मी रोज जिन्स पॅकिंगच्या दुकानात झोपत असतो.

दिनांक 31/07/2024 रोजी मी दुकानातील दैनंदिन कामकाज संपवून रात्र 10.00 वा. सुमारास मी दुकानात झोपण्यासाठी येऊन झोपी गेले होतो. पहाटे 03.00 वा. सुमारास मला लघवी लागल्याने बाहेर लघवी करून आतमध्ये पुन्हा दुकानात येवून दुकानाचे शटर थोडेसे उघडे ठेऊन झोपण्याच्या तयारीत असतांना, तेव्हा बाहेरून शटर वाजविण्याचा आवाज येवू लागला. मी शटर उघडून पाहिले असता तेथे मला माझे ओळखीचा इसम नामे-राजकुमार हा त्याचे दोन साथीदार तेथे थांबल्याचे दिसले. त्यातील राजकुमार याने मला तुझे कडे 200/- रु आहेत का असे विचारणा करून माझेकडून माचिस मागितली असता मी त्यांसम माझेकडे 200/- रु नाहीत असे बोलून मी त्यांना माचिस दिली. त्यावेळी ते मला बोलले की, प्रदिप गोपलानी कोण आहे. त्याला तु फोन लाव. मी प्रदिप गोपलानी यांना ओळखत नसल्याने, प्रदिप गोपलानी यांना ओळखत नाही व त्यांचा मोबाईल नंबर माझेकडे नाही असे बोललो. त्याचा त्यांना राग आल्याने त्यांनी मला शिवीगाळी करीत दुकानातील काचचेची तोडफोड करून दुकानाचे नुकसान केले. त्यामुळे मी लगेच शटर बंद करून घेतले. मी दुकानाचे शटर बंद केल्यानंतर ते पुढे जावून ते आरडा ओरडा करू लागले. म्हणून मी शटर उघडून दुकानाचे बाहेर येवून पाहिले असता त्यांनी रोडच्या कडेला पार्क केलेली राखी बिशम वादवानी यांची असलेली सफेद रंगाची वॅगनर कार क्रमांक एम.एच.05/एफ.जी.0646 या गाडीची डाव्या बाजूच्या काच तोडल्याचे दिसले. तसेच शेजारीच पार्क करून ठेवलेली विनोद वर्मा मोबा. नं. 9711983685 यांची वॅगनर कार क्रमांक एम.एच.03/ई.जी.5629 या गाडीची समोरील काच फेबर ब्लाॅकने फोडली असून बाजूलाच पार्क करून ठेवलेली मनिष यांची शाईन मोटार सायकल क्रमांक एम.एच.05/ई.एन.1032 या गाडीची तोडफोड केल्याचे दिसले तसेच थोडे पुढे जाऊन पाहिले असता गणपती मंदिराजवळ आणखी एक ग्रे कलरची वॅगनर कार क्रमांक एम.एच.43/बी.यु.4487 समोरील काच फोडली असल्याचे दिसून आले. लागलीच मी माझे ओळखीचे राखी बिशम वादवानी यांना बोलाविले व झाला प्रकाराबाबत सांगितले. तेव्हा त्यांनी माझे गाडीत 30,000/- रु. होते. असे सांगून आम्ही गाडीत पाहिले असता गाडीमध्ये पैसे मिळून आले नाही. म्हणून माझी राजकुमार व त्याचे सोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांविरोधात तक्रार आहे.

तरी दिनांक 01/08/2024 रोजी रात्र 03.00 वा. सुमारास, राजकुमार व त्याचे दोन मित्र हे नेहरूगार्डन जवळ उल्हासनगर 05 येथे येवून मला प्रदिप गोपलानी यास फोन करण्यास सांगितले असता मी प्रदिप गोपलानी यास ओळखत नसल्याने फोन करण्यास त्यांना नकार दिला त्यामुळे राजकुमार याने मला शिवीगाळी करून माझे जिन्स पॅकिंगचे दुकानाची तोडफोड केली. तसेच बाजूला रोडच्या कडेला पार्क करून ठेवलेल्या वॅगनर कार क्रमांक वॅगनर कार क्रमांक एम.एच.05/एफ.जी.0646 या गाडीची डाव्या बाजूच्या काच तोडून कारमधील 30,000/- रु. रोख प्रदिप गोपलानी यांचे संमतिशिवाय लबाडीने चोरून नेले. तसेच वॅगनर कार क्रमांक एम.एच.03/ई.जी.5629 या गाडीची समोरील काच फेबर ब्लाॅकने फोडली त्यानंतर ग्रे कलरची वॅगनर कार क्रमांक एम.एच.43/बी.यु.4487, यांची समोरील काच फोडली व शाईन मोटार सायकल क्रमांक एम.एच.05/ई.एन.1032 या दुचाकी गाडीची

तोडफोड करून नुकसान केले म्हणुन माझी त्यांचेविरुद्ध तक्रार आहे
माझा वरील जबाब माझे सांगणेप्रमाणे संगणकावर मराठीत टंकलिखित केला असुन त्याची प्रिंट काढल्यानंतर
तो मला हिंदीतुन वाचुन समजावुन सांगितला असता बरोबर व खरा आहे.

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)

(1) Registered the case and took up the investigation:
(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

or (किंवा)

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव):

SIDHESHWAR GANESHRAO

Rank (पद): SI (Sub-Inspector)

No.(क्र.):

to take up the investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) Transferred to P.S.

(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)

14 Signature/Thumb impression of the complainant / informant.

(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):

15. Date and time of dispatch to the court
(न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):

Signature of Officer in charge, Police Station

(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)

Name (नाव): ANIL GOVIND JAGTA

Rank(पद): I (Inspector)

No.(सं.):

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला

जोडपत्र): Physical features, deformities and other details of the

(If known / seen)(संशयित/आरोपीचे (माहित असलेल्या/पाहिलेल्या) शारीरिक वैशिष्ट्ये, व्यंग आणि इतर तपशील))

S.No.(अ.क्र.)	Sex (लिंग)	Date/Year of Birth (जन्म तारीक/वर्ष)	Build (बांधा)	Height (cms.) (उंची(से.मी.))	Complexion (रंग)	Identification Mark (s) (ओळखीच्या खुणा)
1	2	3	4	5	6	7
1	पुरुष					चेचक के दाग: NO
2						चेचक के दाग: NO
3						चेचक के दाग: NO
Deformities/ Peculiarities	Teeth (दात)	Hair (केस)	Eyes (डोळे)	Habit(s) (सवयी)	Dress Habit(s) (पोषाखाच्या सवयी)	
8	9	10	11	12	13	
Language /Dialect (भाषा / बोलीभाषा)	Place Of (का स्थान)					Others (इतर)
	Burn Mark (भाजल्याच्या खुणा)	Leucoderma (कोड)	Mole (तिळ)	Scar (व्रण)	Tattoo (गोदण)	
14	15	16	17	18	19	20

These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.

(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयित/आरोपीविषयी एक किंवा त्यापेक्षा अधिक तपशील दिल्यास फक्त यातील रकान्यांची नोंद घेतली जाईल.)